

Vaters Schwestor P. 6,3,24. 8,3,85. — Vgl. पितृभसर.

पितृस्तोम (पितृ + स्तोम) m. *das Lob der Speise*, so heisst das Lied R.V. 1,187 in R.V. Pañt. 16,34.

पितृपूय (von पितृ), पितृपूयते *Nahrung begehrn*: प्रवते श्रये जनिमा पितृपूयतः R.V. 10,142,2.

पितृक 1) (von पितृ) adj. = पैत्र, पित्र चादम् im CKDa. am Ende eines adj. comp.: दीविपैतृक् *dessen Vater lebt* Kāt. Ča. 4,1,24. 26. मनेकोऽग्नि 2,120. सपितृक् आच. ग्रह. 3,9. सपितृका सोम. नाल. 132. — 2) m. Hypokoristikon von पितृत P. 5,3,83, Vārtt. 6, Sch.

पितृकर्मन् (पितृ + कर्मन्) n. *Manenopfer* चान्का. ग्रह. 1,10. M. 3, 252. 5,41. Mārk. P. 32,17.

पितृकल्प (पितृ + कल्प) m. 1) viell. *die Sagen über die Voreltern* Hariv. 1243. 16327; vgl. पुराकल्प. — 2) N. *einer grossen Zeitperiode*, Brahman's Neumondstag; s. u. कल्प 2, d.

पितृकानन (पितृ + कान) n. *der Väter Hain, Gottesacker* MEd.j. 116. गतिधू. im CKDr. Rāg. 11,16. Kāthā. 28,17. Rāga-Tār. 2,134. Verz. d. Oxf. II. 94, b. 32. — Vgl. पितृवन.

पितृकार्य (पितृ + कार्य) n. *Manenopfer* M. 3, 125. 203. MBa. 13, 459. R. 1, 71, 23. Trīk. 2, 7, 7.

पितृकुल्या (पितृ + कु) f. *das Gewässer der Väter*, N. pr. eines aus dem Malaja entspringenden Flusses: पितृसोमर्षिकुल्या (d. i. पितृकुल्या, सोमवर्णकुल्या, स्थिकु) Mārk. P. 57,28.

पितृकृत (पितृ + कृत) adj. *gegen die Väter begangen*: एनम् VS. 8,13. पितृकृत्य (पितृ + कृत्य) n. *Manenopfer* Hariv. 7223.

पितृक्रिया (पितृ + क्रिय) f. dass. Rāg. 11,61. Mārk. P. 32,21.

पितृगणा (पितृ + गण) m. *eine Reihe —, Gruppe von Manen*; pl. M. 3, 194. MBa. 2, 277. R. Gor. 1, 50, 5.

पितृगणा (wie eben) f. Bein. der Durgā; so ist viell. st. पितृगणा H. c. 33 zu lesen.

पितृगाया (पितृ + गाय) f. pl. *der Väter Gesänge*; Bez. best. *Gesänge* Mārk. P. 32,31.

पितृगृह (पितृ + गृह) n. 1) *des Vaters Haus*. — 2) *der Väter Haus, Gottesacker* H. 989.

पितृग्रह (पितृ + ग्रह) m. *der Manen Dämon, Bez. eines best. Krankheitsgeistes*: आसीनश्च शयानश्च यः पश्यति नरः पितृन्। उन्मायति स तु जिप्रं स ज्ञेयस्तु पितृग्रहः MBh. 3,14502. Verz. d. B. H. 983.

पितृधातक (पितृ + धात) m. *Vatermörder* VsutP. 203.

पितृधातिन् (पितृ + धात) m. dass. Rāga-Tār. 5,448.

पितृघट (पितृ + घट) m. N. pr. eines Mannes WASSILJEW 80. Die Form des Namens steht nicht sicher.

पितृतर्पण (पितृ + तर्प) n. 1) *das Laben der Manen, Manenopfer* H. 373. Halāj. 3,17. M. 2,476. 3,74. Mārk. P. 23,69. — 2) = पितृतीर्थ 2. Chābdāk. im CKDa. — 3) = तिल Sesam Rāgān. im CKDa.

पितृतस् (von पितृ) adv. *vom Vater her, väterlicher Seits* आच. Ča. 9, 3. Grbh. 1,5. 23.

पितृतिथि (पितृ + तिथि) f. *Neumondstag, der für das Manenopfer bestimmte Tag* CKDr. Wils.

पितृतीर्थ (पितृ + तीर्थ) n. 1) *der Wallfahrtsort der Väter, Bein. von*

गजा गतिधू. im CKDa. — 2) *der Theil der Hand zwischen Daumen und Zeigefinger* (vgl. unter पितृ and पैत्र) Schol. zu Kāt. Ča. 291, 1 v. u. 380, 20. 413, 1 v. u.

पितृत्र n. nom. abstr. von पितृ Vater MBa. 15, 379. R. 2, 58, 27. Prab. 106, 1. कन्या^० Spr. 966.

पितृदत्त (पितृ + दत्त) m. N. pr. eines Mannes P. 5,3,83, Vārtt. 6, Sch. पितृदान (पितृ + १. दान) n. *Spenden an die Manen, Manenopfer* AK. 2,7,80. °क n. dass. Chābdāk. im CKDr.

पितृदाय (पितृ + २. दाय) m. *das väterliche Erbe* R. Gor. 2,14, 15.

1) पितृदेव (पितृ + देव) m. pl. 1) *die Manen und Götter* M. 3,48. — 2) *die göttlichen Manen*: शतक्रतोर्वर्चः श्रुत्वा देवाः सामिपुरोगमाः। पितृदेवानुपेत्पाङ्कः सर्वे सहृ मरुदृष्टैः॥ R. 1,49, 5. 10. पितृगणान् उं पितृः Gor. २:

2. पितृदेव (wie eben) adj. 1) *den Vater zum Gegenstand der Verehrung habend* Taitt. ĀB. 7,10. — 2) *auf die Verehrung der Manen sich beziehend*: पितृदेवाय कर्मणे Buñg. P. 4,24,41. à celui qui est le sacrifice dont la récompense est parmi les Pitris et les Dévas Buñg.

पितृदेवत (पितृ + देवता) adj. *die Manen zur Gottheit d. h. zum Gegenstand der Verehrung habend, ihnen geweiht* आच. Grbh. 2,4.

पितृदेवत्य (wie eben) adj. dass. Ait. Br. 1, 14. TS. 1,6, ३, ३. TBr. 1,6. ४, 1, २, ४. Čat. Br. 2, 4, १, १२. ३, ३, १, ४. Kauč. 4. श्रृं च Čat. Br. 1, १, १, ३.

पितृदेवत (पितृ + देवता) adj. f. ३ 1) *auf die Verehrung der Manen sich beziehend*: °कर्मन् चान्का. Grbh. 2, 16. °कार्य 4, 11. अष्टका: पितृदेवत्यः (vgl. पितृदेवत्य) R. Goar. 2, 116, 28. — 2) *unter den Manen stehend*; n. Bez. des Nakshatra Maghā Vañiu. Brh. S. 8, 19, 15, 28. 97, 8.

पितृदेवत्य (wie eben) adj. auf die Verehrung der Manen sich beziehend; n. Bez. des am Ashṭakā genannten Tage gefeierten Manenopers: अष्टका पितृदेवत्ये P. 7, ३, ५, Vārtt. 10. अष्टका पितृदेवत्यमित्ययं प्रस्तो ब्रानः R. 2, 108, ४. — Vgl. u. पितृदेवत.

पितृपञ्च (पितृ + पञ्च) 1) m. *die Monatshälften der Manen*; so heisst die dunkle Hälfte im gauṇa आचिना मालामास. im CKDa. — 2) m. *die Angehörigen des Vaters*; adj. auf des Vaters Seite stehend; s. u. पञ्च ३.

पितृपति (पितृ + पति) m. 1) *der Herr der Manen, Bein. Jāma's* AK. 1, १, १, ५३. २, ४. H. 184. Halāj. 1, 71. Mārk. P. 104, ३७. — 2) pl. *die Manen und die Herren der Geschöpfe* (प्रजापति) Buñg. P. 7, ४, ६.

पितृपाणा n. P. 8, ४, २६, Sch. fehlerhaft für पितृपाणा.

पितृपितृ (पितृ + पितृ) m. *des Vaters Vater* AK. 2, ६, १, ३.

पितृपीत (पितृ + पीत) adj. von den Vätern getrunken TS. ३, २, ५, २. TBr. 1, ३, ३०, २.

पितृपूजन (पितृ + पूज) n. *die Verehrung der Manen* M. 3, 262.

पितृपैतामहृ (von पितृ + पैतामहृ) 1) adj. f. ३ von Vater und Grossvater ererb, — überkommen Brāhmaṇ. 2, 14. Siv. 7, 7. MBa. 12, ३४६. १०७१. १३, ३७७. १४, २५. १५, ८५. R. ४, ७३, २८, ११२, १७, ७९, १११. R. Goar. 2, ४, २. ११४, १६. Kām. Nītiś. ५, ६८. ७०. Spr. १७७६. Pāñkāt. २१, ५, v. I. १७३, २०, v. I. — 2) m. pl. *Väter und Grossväter*: एवं पूर्वर्गते मार्गः पितृपैतामहृपूर्वः R. २, १०५, २८ (st. dessen Goar. 114, 16. यः पूर्व प्रकृतो मार्गः पितृपैतामहृ धुवः). °महेच्छिति MBa. 13, ७५६. Kām. Nītiś. ५, ६८. Mārk. P. 114, १४. Pāñkāt. ८९, १८.

पितृपैतामहिका adj. = पितृपैतामहृ Pāñkāt. ७८, ७.